

August 11, 2023

The Secretary **BSE Limited**Pheeroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort,

Mumbai 400 001 **Scrip Code: 531595**

The Secretary

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No.- 'C' Block, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: CGCL

Sub.: Newspaper Advertisement for confirmation of sending 29th AGM notice and information on e-voting

Dear Sir/Madam,

We are furnishing herewith newspaper advertisements published in Business Standard and Mumbai Lakshadeep on Friday, August 11, 2023, *inter-alia* giving notice of the 28th Annual General Meeting and information on e-voting.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, for Capri Global Capital Limited

Yashesh Bhatt Company Secretary Membership No. – A20491

Capri Global Capital Limited

(in ₹ cr)

Net profit

Total premium income

Income from investments

Source: Press release, BSE filing

Assets under management (in ₹ trn)

Digital trade issue continues to be a red flag for India

Govt seeks clarity before joining trade pillar under IPEF

New Delhi, 10 August

he government is divided over its final decision to join the trade pillar under the Indo-Pacific Economic Framework (IPEF), even as member-nations are inching towards finalising agreements on all the four pillars by November.

This is because apart from other sensitive areas such as labour and environment, digital trade continues to remain a major cause for concern and is a 'red flag' for India, people aware of the matter said. "India has also sought some clarity regarding the direction of the negotiations on digital trade from the United States, (since it is a sensitive issue) before firming up a decision on joining the trade pillar negotiations," the person cited above said.

"Even though the first version of the text has been seemingly watered down during negotiations, the digital trade area (in trade pillar) continues to be a red flag for India," the person said.

Under IPEF, India, for the time being, has opted out of the trade pillar, and has an 'observer' status at the moment. While this means that India will have the flexibility of joining the pillar after seeing the final text once the negotiations are over, it also means that it may be losing out on shaping the negotiations with its 'observer' status.

'Since India had last year taken a decision to not join the trade pillar and wanted to wait for the final contours, it is not easy to convince all stakeholders and make them understand why it is also important to be a part of the negotiations," the person said.

Among the 14 countries under IPEF, India is the only nation to have the observer status under the trade pillar. Apart from the US, 13 other members of the IPEF include Australia, Brunei, Fiji, Indonesia, India, Japan, Korea, Malavsia, New Zealand, Philippines, Singapore, Thailand, and Vietnam.

India has been treading cautiously while dealing with sensitive issues such as digital trade. One of the reasons being that India has not been very comfortable giving consent to free flow of data across borders, which has been the top demand for countries such as the US.



CAUSE FOR CONCERN

- IPEF member-nations close to agreements on all four pillars by Nov
- India not comfortable giving consent to free flow of data for all countries
- Govt has opted out of the trade pillar, and has an 'observer' status
- ■The commerce department will resume inter-ministerial consultations before making a final view

In fact, when the commerce and industry minister announced its decision to not join the trade pillar in September last year. India did not have a legislation of digital personal data protection in place. Besides, it wants to tread cautiously before making any commitments in a plurilateral economic cooperation

The digital personal data protection Bill, which was passed earlier this week, has a provision for cross-border transfer of data by all countries, excluding those blacklisted by the government.

"We will work to promote and support, inter alia: (1) trusted and secure cross-border data flows; (2) inclusive, sustainable growth of the digital economy; and (3) the responsible development and use of emerging technologies," according to the zero text of the trade pillar released by the US last year.

LIC profit up 14x at ₹9,543 crore in Q1 Investment income boosted profit; premium

income stayed flat; individual policies sold fell ABHIJIT LELE

Mumbai, 10 August Life Insurance Corporation of India's

(LIC's) net profit for the quarter ended June (Q1FY24) grew multi-fold yearon-year (Y-o-Y) to ₹9,543.71 crore on from investments.

The profit after tax for Q1FY24 of ₹9,543.71 crore included ₹7,491.53 crore available solvency margin, transferred from non-par fund to shareholders' account. The net profit was ₹682.88 crore in Q1FY23, the state-owned life insurer said in a statement. The comparable profit figure was ₹4,831.65 crore for Q1FY23.


Its stock closed 0.29 per cent lower

at ₹642.1 per share on BSE.

Its total premium income for the quarter came in flat at ₹98,363 crore against ₹98,352 crore in the year-ago period. The total premium income for O1FY24 consisted of individual new the back of sizeable growth in income business premium income of ₹10,462 crore (₹10,938 crore in Q1FY23) and individual renewal premium income of ₹52,311 crore (₹49,069 crore in Q1FY23). pertaining to the accretion on the It sold 3.21 million policies in the individual segment Q1FY24, down from 3.68 million in O1FY23. The total group business premium income stood at ₹35,590 crore (₹38,345 crore in Q1FY23).

On an annualised premium equivalent (APE) basis, the total premium was ₹9,532 crore for the quarter ended

LIC INTRADAY



Aug 9,'23 Aug 10,'23 Compiled by BS Research Bureau Source: Bloomberg

crore) was accounted for by individual business and 37.58 per cent (₹3,582 crore) by the group business, LIC said.

against ₹1,397 crore in the year-ago period. The VNB margins were 13.7 per cent for the quarter ended June 30 against 13.6 per cent for Q1FY23.

June 30. Of this, 62.42 per cent (₹5,950 The value of new business (VNB)

stood at ₹1,302 crore for the quarter

01FY23

682.88

98,352

69,570,81 90,309,37

GLOBAL BIOFUELS ALLIANCE

India reaching out to non-G20 nations as major energy producers remain evasive

India is actively reaching out to nations outside the G20 grouping, seeking their participation in the proposed Global Biofuels Alliance (GBA), multiple officials told Business Standard, even as major energy producers like Russia, China and Saudi Arabia remain unconvinced about joining the multilateral initiative.

India's diplomatic missions are reaching out to a host of nations to ensure a full house when the Alliance is inaugurated by Prime Minister Narendra Modi during the G-20 Leaders Summit on September 9-10, they said.

On July 22, India held a global meet on the issue, on the sidelines of the G-20 energy ministers meeting in Goa. After deliberations, it announced

that 19 countries have expressed their interest in being the initiating members of the Alliance, without naming them.

the formation of the Alliance, were not Bangladesh, Kenya, Mauritius, Paraguay, Seychelles, the UAE and Uganda. "More countries are now being invited to join the GBA and many have responded positively. We have also heard specific inputs from the least developed nations. All these will be taken into account when the Alliance is launched and its policy goals are framed," an official said.

Apart from nations in the immediate neighbourhood, and its long list of allies in Africa, India is expecting support from Latin American nations, marshalled by the United States (US), which has given its support to the GBA.

New Delhi is also counting on the support of the Central Asian nations part of the Shanghai Cooperation Agreement bloc, which recently decided to collaborate on emerging fuel technology, energy modelling, and transition goals. But within the G20 group-However, at least 7 of the nations ing. Russia and Saudi Arabia have not whose energy ministers attended the come fully on board owing to their fear summit and unanimously supported that the alliance will intensify the grow-

SEEKING SUPPORT

- Russia and Saudi Arabia rely on crude oil to finance their Budget
- PM to inaugurate the Alliance during the G20 Leaders Summit in September
- Along with neighbouring countries and allies in Africa, India expecting support from Latin

ing clamour against fossil fuels. Both Moscow and Riyadh rely on crude oil to finance large chunks of their budgets, and have called for continuing investment into traditional hydrocarbons during the global energy transition.

Meanwhile, China has shown "little interest in the proposal", the official added. India can't do much to convince China to join the Alliance since it has competed with India on major multilateral initiatives. Beijing has also prioritised biofuels in its national carbon reduction and fuel sufficiency plans and produces almost as much ethanol as India, according to the International Energy Agency (IEA).

However, officials from the Petroleum and Natural Gas Ministry said partners such as Russia and Saudi Arabia have been taken into confidence and been told the GBA will work in collaboration with relevant existing regional and international agencies as well as initiatives in the bioenergy, bio-economy, and energy transition fields more broadly. This includes the Clean Energy Ministerial Biofuture Platform, the Mission Innovation Bioenergy initiatives, and the Global Bioenergy Partnership (GBEP). Other officials, however, downplayed the realistic impact of the nations' not joining the alliance.

"The US holds a 55 per cent share followed by Brazil at 27 per cent and India at 3 per cent. India's share is expected to quickly rise. In terms of the global impact that such an alliance will bring, all the key participants are already ready," a NITI Aayog official said.

CÁPRI GLOBAL

CIN L65921MH1994PLC173469

Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai 400013. | Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888160 Email: secretarial@capriglobal.in. Website: www.capriloans.in

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty Ninth Annual General Meeting ("AGM") of Capri Global Capital Limited ("CGCL"/ "Company") will be held on Friday, September 1, 2023, at 4:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM.

The Company has sent the Notice of 29th AGM and Annual Report, including the Standalone and Consolidated Audited Financial Statements for the financial year 2022-23, on **Wednesday**, **August 9 2023** through electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company, Registrar and Share Transfer Agent or with the Depository Participants in accordance with the Genera Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13,2021, December 8, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (**DAC Circulars**) and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021; SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"). The copy of the Annual Report and AGM notice is also available on the Company's website at www.capriloans.in, websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM is provided in the AGM Notice. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection a www.capriloans.in.

nstructions for Remote E-Voting and E-Voting:

- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Members and provided with the facility to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of AGM using electronic voting system ("remote e-Voting") provided by NSDL. Member's holding share either in physical form or dematerialized form, as on Friday, August 25, 2023 ("Cut-off date") can cast their vote though remote e-Voting system. A person whose name is recorded in the register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories as on the cut-of date i.e. Friday, August 25, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting.
- The remote e-Voting period will commence on Tuesday, August 29, 2023, at 10:00 a.m. (IST) and ends on Thursday, August 31, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member
- Members attending the AGM through VC / OAVM but who have not cast their vote by remote e Voting shall be eligible to cast their vote through e-Voting during the AGM (when window for e Voting is activated upon instructions of the Chairman). Members who have voted through remote e Voting shall be eligible to attend the AGM through VC / OAVM, however, they shall not be eligible to

Helpdesk details for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues

- 1	olated to reginal reaging specificity nor reas and especific provided soloni.				
١	Login type	Helpdesk details			
	Individual Shareholders holding securities in de-mat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request a evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30			
	Individual Shareholders holding securities in de-mat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33			

Instructions for members for attending the AGM through VC/OAVM and for remote e-Voting is detailed in the Notice of AGM dispatched to the members on Wednesday, August 9, 2023.

The Board of Directors has recommended for consideration of the Shareholders a dividend of ₹0.50 (25%) per Equity Share of the face value of ₹2 each for the year ended March 31, 2023. The record date/cut-off date for the purpose of Dividend is August 23, 2023 ("record date"), and for AGM is August 25, 2023. Accordingly, if dividend is declared, it will be payable on or after September 5, 2023, to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as or onactional symbols and so the beneficiary holders as per the beneficiary list as on record date provided by the depositories, subject to deduction of tax at source, wherever applicable.

The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House ("NACH"). Shareholders holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their lates bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number, to the Company or Link Intime India Pvt. Ltd. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depositor

Further, pursuant to Income Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the IT Act and amendments thereof. Shareholders are also requested to refer to the Notice of AGM for more details or

In line with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, issued by the MCA, in case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such

For Capri Global Capital Limited

Place: Mumbai

Sd/ Yashesh Bhat



NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of Section 108, 110 and all other applicable provisions, it any, of the Companies Act, 2013 read together with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being n force read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020. 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings sued by the Institute of Company Secretaries of India and in compliance with Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws and regulations, if any, the resolution appended below for buyback of equity shares of Sinclairs Hotels Limited (the "Company") is proposed for approval of the shareholders of the Company through postal ballot by remote e-voting process only.

SI. No.	Description of Special Resolution
1	Approval for Buyback of Equity Shares
opies of t	o the MCA Circulars, the Company has sent the electroni he Postal Ballot Notice along with explanatory statement o August 10, 2023 to all the Shareholders of the Company, wh

have registered their e-mail address with the Company (in respect of shares held in physical form) or with the Depository Participant (in respect of shares held in electronic form) as on Friday, August 4, 2023 i.e., the Cut-off date. Shareholders who have not registered their e-mail address are requested

to register the same in respect of shares held in electronic form with the Depository Participant(s) and in respect of shares held in physical form with the Company's Registrar and Share Transfer Agent, Niche Technologies Pvt. Ltd. at nichetechpl@nichetechpl.com or to their address at 3A, Auckland Place, 7th Floor, Room No 7A & 7B Kolkata – 700 017. In accordance with the provisions of the MCA Circulars, Shareholders

can vote only through the remote e-voting process. Shareholders whose names appear in the Register of Members as on Friday, August 4, 2023 will be considered for the purpose of e-voting and voting shall be reckoned on the paid up value of equity shares registered in the name of the shareholders as on that date. A person who is not a Member on the Cut-off date shall treat this Notice for information purpose only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited for providing e-voting facility to all its Shareholders. Shareholders are requested to note that e-voting will commence at 9:00 A.M. IST on Friday, August 11, 2023 and will end at 5:00 P.M. IST on Saturday, September 9, 2023. Shareholders are requested to note that e-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. IST on Saturday, September 9

The Board of Directors of the Company has appointed CA Deepak Daga (Membership No. 059205) Partner of M/s S. M. Daga and Co. (Firm Reg No. 303119E) as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through e-voting process only in a fair and transparent manner.

If you have any queries or issues regarding e-voting system, you may refer to the Frequently Asked Questions and e-voting user manual available at www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in. The Postal Ballot Notice will also be available on the Company's website at cs@sinclairshotels.com, website of BSE Limited at www.bseindia.com and of the website of NSDL i.e., www.evoting.nsdl.com.

By the Order of the Board Sinclairs Hotels Limited

Place: Kolkata Date: August 10, 2023

Debolina Karmakar Company Secretary & Compliance Officer

SINCLAIRS HOTELS LIMITED CIN: L55101WB1971PLC028152

Registered Office: 147, Block G, New Alipore, Kolkata - 700 053 Tel. No.: +91 90075 40731; E- mail: cs@sinclairshotels.com;

TENDER CARE —

— Advertorial

INDIAN BANK'S CSR INITIATIVE BRIGHTENS LIVES AT JEEVAN VIKAS TRUST



In a heartwarming gesture, the Indian bank, led by Mr. Rajesh Mundra - DGM FGMO Mumbai, Mr. Narendra Kumar - Zonal Manager and Ms. Archana Shahdeo Dy. Zonal Manager donated 16 sets of tables and chairs along with sweets and gifts to the children and staff members of Jeevan Vikas Trust working for welfare of specially-abled children. The act of kindness fosters an inclusive environment, bringing joy and support to those in need. Additionally, the Indian bank also undertook a tree plantation drive, further showcasing their commitment to environmental sustainability and community welfare.

SPECIAL CAMPAIGN FOR DISPOSAL OF PM SWANIDHI BY **PUNJAB NATIONAL BANK**

P.N.B. Loan disbursement/settlement was done to the street vendors/PM Swanidhi beneficiaries in branch SGSITS. Shri Abhay Rajangaonkar, Additional Commissioner (Municipal Corporation) was present as a special guest on the occasion. In the program, sanction letters were given to 31 local beneficiaries by the Circle Head of Indore Circle of the PNB Mr. Siddharth Adhikari and Mr. Abhay Rajangaonkar, Additional Commissioner (Municipal Corporation). On this occasion, Circle Head Mr. Adhikari said that our bank has always been committed to make the beneficiaries self-reliant. Along with this, he gave guidance to all the beneficiaries through which they can run their business successfully. In the programme, detailed information was given to the beneficiaries about PMJJBY, PMSBY and APY.

Dy. Circle Head Mr. Ranjit Singh and branch managers of local branches and Ms. Prabha Bhaskar City Mission Manager (Municipal Corporation) also participated in the programme.

SHRI JYOTIRADITYA SCINDIA **UNVEILS NEW LOGO OF NMDC**

NMDC, India's largest iron ore producer, unveiled its new logo recently in New Delhi, showcasing the CPSE's dedication to

responsible mining. Shri Jyotiraditya Scindia, Honourable Union Minister of Civil Aviation and Steel, Government of India.



revealed the dynamic logo in presence of Shri Nagendra Nath Sinha, Steel Secretary and Shri Amitava Mukherjee, NMDC CMD (I/c). The new logo signifies the company's future scale and strength after achieving a record production of 40 million tonnes for two consecutive fiscals. With a robust digital roadmap for smart mining, NMDC is stepping into NMDC 2.0, reimagining its principal visual identity.

LIC OF INDIA INTRODUCES A NEW PLAN LIC'S JEEVAN KIRAN(PLAN NO. 870)



Life Insurance Corporation of India introduced a new plan, LIC's Jeevan Kiran (Plan No. 870) with effect from 27th July 2023. LIC's Jeevan Kiran is an Individual, Savings, Life Insurance plan. The Unique Identification Number (UIN) for LIC's Jeevan Kiran is 512N353V01.

This plan offers Life Cover with return of premium. • Excellent product for prospects desiring high Life Cover at rea-

●Plan is available for young people starting age of 18 and till the

age of 65. ● Plan has a minimum Sum Assured of Rs.15 lakhs for moderate

Life Cover. • The policy term varies from 10 years to 40 years.

•The premium rates are different for Non-Smokers and Smok-

• Premium payment can be made by way of Single Premium or by way of regular premium which is payable for the policy term. •For Sum Assured more than Rs.50 lakhs, rebates are available

on Tabular Premium. • The minimum instalment premium will be Rs.3000/- for Regular Premium policies and Rs.Rs.30000/- for Single Premium policies. On Maturity: On Life Assured surviving date of maturity provided policy is in force, this term assurance plan allows refund of Total Premiums paid/Single Premium paid excluding any extra premi-

um, any rider premium and taxes paid. On Death: In case of death during the policy term, provided the policy is in force 'Sum Assured on Death' shall be payable which will

(a) For Regular Premium Payment Policies:- Highest of 7 times of Annualized Premium or 105% of "Total Premium Paid" upto the date of death or Basic Sum Assured. (b) For Single Premium Policies:- Higher of 125% of Single Pre-

mium or Basic Sum Assured. ● Two types of optional Riders viz. Accidental Death & Disability

Benefit Rider and Accident Benefit Rider are available by paying

additional premium. • Settlement option is available to receive the maturity/death benefit over a period of 5 years.

BANK OF MAHARASHTRA CONDUCTS STRATEGIC MEETS IN TELANGANA STATE

Bank of Maharash tra a premier public sector bank in the country, is making strategic meets with various key depart-



through its wide network of Branches in the state. Executive Director Shri AB Vijaykumar, Bank of Maharashtra led the strategic meets with Top Government Officials of the state spearheading various key departments. Shri Sushant Gupta, Zonal Manager & Asstt. General Manager, Bank of Maharashtra, Hyderabad Zone along with bank's team were also part of the meet.

ments and stakeholders of Telangana state, to leverage its services



















PUBLIC NOTICE RNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Late Shantaram Mahadev Mandavkar Mrs. Jayashree Shantaram Mahadavkar have been lawful co-owners of Flat No. 106, 1st Floor, Atharva Apartment, Om Atharva CHS. Ltd., Building No.6, Keshav Nagar, Chandansar Road, Virar (East), Talluka - Vasai, Dist. Palghar, holding Share Certificate No. 12, under Dist. No. 111 to 120 in their names, which they have jointly purchased from M/s. Sai Athashree Builders vide Agreement dated 14.11.2011, duly registered vide Sr. no. 12655/2011 in their favour. That said Late Shantaram Mahadev Mandavkar died intestate on 15.02.2015 at Mumbai, leaving behind him, Mrs. Jayashree S. Mandavkar (wife), Mr. Vinayak S. Mandavkar, Mr. Devendra S. Mandavkar (sons) and Mrs. Shweta Sachin Keer (Daughter) as his only legal heir to acquire and inherit his 50% share in the said flat as owners thereof. That vide Gift Deed dated 15.11.2021, duly registered vide VASAI-2/14622/2021, said Mrs. Jayashree S. Mandavkar, the Donce therein. That vide Release Deed dated 15.11.2021, duly registered vide VASAI-2/14622/2021, said Mrs. Jayashree S. Mandavkar, Mr. Devendra S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releases therein has released their share in favour of Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Release of the sis suffusion of the Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mrs. Shweta Sachin Keer, the Releasee therein and since my client Mr. Vinayak S. Mandavkar & Mr

J. P. TRIPATHI (Advocate High Cour Office : Abdul Aziz Chawi, 24, Room No.4 L.B.S. Marg, Navpada, Kurla (W), Mumbai- 400 070

PIONEER GROUP

[जाहिर नोटीस]

माम जनतेस कळविण्यात येते की आमचे अशील थी जगदीश लक्ष्मण पाटील सदनिका क ए/१०३ नव श्रीरंग को.हौ.सो.लि., चिंचोळी पाडा, सुभाष रोड, डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे या सदिनिकेच दिनांक २४ जुलै, १९९८ रोजीचा मे. ठाकूर इंटरप्रायजेस आमचे अशील यांच्यामध्ये झालेला मूळ करारनामा व याची मूळ पावती हरवली आहे. आमच्या अशिलांनी शोध घेऊनही वरील मूळ करारनामा व मूळ पावर्त गपडत नाही. त्या करीता त्यांनी विष्णूनगर पोलिस स्टेशन डोंबिवली (पश्चिम) येथे दस्त हरविल्याची नकारही नोंदविलेली आहे.

तरी सदर मिळकतीचा करारनामा कोणाच्या ताब्या असल्यास अथवा कोणास सापडल्यास त्यांनी खालील गत्त्यावर आणन दयावा अथवा या सदनिके संदर्भात कोणाचेही कोणतेही कोणत्याही प्रकारचे हितसंबंध *।* हक्क / वारसा हक्क / देणे / घेणे / दान / भेट / गहाण / ब्रोजा / कर्ज / कोणतेही करार इ. झालेले असल्यार यांनी सदर सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आपर्ल हरकत असल्यास लेखी कळवावी अथवा कागदपत्रांसह ग्रत्यक्ष भेटावे. तसे न केल्यास सदर मिळकतीवर कोणाही त्रयस्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाई अधिकार, संबंध नाही असे गृहित धरण्यात येईल व सदनिका विक्रीचा पुढील व्यवहार पूर्ण करण्यात येईल यानंतर आलेल्या कोणत्याही हरकतींचा विचार रण्यात येणार नाही

सही /- स्मिता संसाारे - परब (वकील १ भाग्योदय बिल्डिंग, पहिला मजला, खर्डीकर क्लासेस खाली राजाजी पथ, रामनगर पोलिस स्टेशन जवळ, डोंबिवली पूर्व **दिनांक : ११/०८/२०२३ ठिकाण : डोंबिवली** जिल्हा - ठाणे

RANDER CORPORATION LIMITED

CIN: L99999MH1993PLC075812 Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar-401501 Tel.No. 022 35729913 | Email ID: info@randergroup.com Extract of Audited Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2023

				((Amt in Lacs
Sr.		Quarter	Previous Year	Year	Previous
No.	Particulars Particulars	ended	Quarter Ended	Ended	Year Ende
NO.		30/06/2023	30/06/2022	31/03/2023	31/03/2022
1	Total income	125.43	79.68	348.73	366.06
2	Total Expenditure	62.82	33.17	260.11	263.42
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	62.61	46.51	88.62	102.64
4	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	62.61	46.51	88.62	102.64
5	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	46.85	34.42	66.34	22.17
6	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	46.85	34.42	66.34	22.17
7	Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70
8	Reserves (excluding Revaluation Reserve as				
	shown in the Balance Sheet of previous year)	909.48	830.73	862.63	796,31
9	Earnings Per Share (before extraordinary items)				
	(of Rs. 10/- each)				
	Basic:				
	Diluted :	0.38	0.28	0.54	0.18
Not	e: a) The above is an extract of the detailed formation	at of Quarter	ly and Yearly Re	sults filed v	vith the Stoo

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and For RANDER CORPORATION LTD

ROHAN RANDER Place: Mumbai Date: 10/08/2023

पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड

CIN NO. L17291MH1991PLC063752

नोंदणी. कार्यालय: युनिट १०९बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र.सी५-६ दिलया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. **दू:**०२२-४२२३२३२३, **फॅक्स:** ०२२-४२२३२३१३, **ई-मेल:** mumbai@pelhakoba.com

	३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित (रु. लाख, ईपीएस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल ^{व्यतिरिक्त})						
			एकमेव			एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाहीं	संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७४०५.६२	८६६२.७८	२९९७६.०४	७४०५.६४	८६६२.८०	२९९७६.१३
3.	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	930.90	८.५८	३२०.९२	933.92	٥.00	२७८.१८
8.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	930.90	८.५८	9233.99	१३३.८६	۷.00	99८९.09
ч.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/	904.84	६. 9९	८७०.५४	902.29	५.६१	८२६.४४
	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	999.88	93.29	८९५.४९	90८.४५	92.09	८५१.३९
ξ.	समभाग भांडवल	२६९७.५४	२६५९.०९	२६५९.०९	२६९७.५४	२६५९.०९	२६५९.०९
O.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_	_	_	_
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/ – प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	मूळ:	0.80	0.02	3.20	0.3८	0.02	3.99
	सौमिकृत:	0.80	0.0२	3.20	0.3८	0.02	3.99

स्थळ : मुंबई

दिनांक: १० ऑगस्ट, २०२३

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- २. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले. संचालक मंडळाच्या वतीने व करित

युनिव्हा फूड्स लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने (पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात)

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता

व्यवस्थापकीय संचालक

"hak**o**ba SILKOLITE

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड

सीआयएन: एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६ नोंदणीकृत कार्यालय: ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट क्र.२७/३३, ब्युमॉन चेंबर्स, निगनदास मास्टर लेन, हतात्मा चौक, फोर्ट, मंबई-४००००१, **दरध्वनी**:०९७७३४१३९१६

ई-मेल:lookshealthserv@gmail.com वेबसाइट:www.looksclinic.in ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	((रू.लाखात ईपीए	स व्यतिरिक्त
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०३
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	99.88	92.22	४६.२२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-0.04	9.83	-90.83
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-0.04	9.83	-90.83
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-0.04	0.६४	-94.98
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-0.04	0.६४	- 94.9६
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	9040.00	9040.00	9040.00
राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात			
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	_	839.89
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	-0.00	0.09	-0.94
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.00	0.09	-0.94

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.looksclinic.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरिता प्रितेश दोशी व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दिनांक: १०.०८.२०२३ डीआयएन:०५१५५३१८

दीप डायमण्ड इंडिया लिमिटेड

कार्याळयः ४०८, ४था मजला, कॉपॅरिट ॲव्हेन्यु, सोनावाला रोड, उद्योग भवनजवल, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत. सीआयएन: एल२४१००एमएच१९९४पीएलसी०८२६०९

ई–मेल:info.deepdiamondltd@gmail.com, वेबसाईट: www.deepdiamondltd.co.in ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	₹0.00	२०६.७१	१२४.७३	७६७.२२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	२२.५७	१.८९	३२.९०	१७३.३२
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२२.५७	१.८९	32.90	१७३.३२
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१६.७०	(१.९८)	२ ४.४०	१२५.६३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधी– करिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१६.७०	(२.००)	२४.४३	१२५.६०
ξ.	समभाग भांडवल	४८०.५०	४८०.५०	₹0.00	४८०.५०
6 .	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार	-	-	-	९९२.३१
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	अ) मूळ ब) सौमिकृत	€0.0 €0.0	(0.0%) (0.0%)	0.७६ 0.७६	३.३६ ३.३६

(Director)

- सदर वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर ०९ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- संबंधीत कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉब एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमृन्यातील उतारा आहे त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव

दीप डायमण्ड इंडिया लिमिटेडकरिता सही/-

गणपत लाल न्याती (व्यवस्थापकीय संचालक) - डीआयएन:०९६०८००५ नोंदणीकृत कार्यालय: ४०८, ४था मजला, कॉर्पोरेट ॲव्हेर्न्यु, सोनावाला रोड, उद्योग भवनजवल, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत. ठिकाण: मुंबई दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२३

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my Clients 1 RUCHIRA PRASANNA TENDOLKAR nee Ruchira Ramesh Narwekar & 2. RUPALI SWAPNIL RAJPATHAK nee Rupali Ramesh Narwekar have agreed to sell the Property more fully mentioned in the Schedule of Property herein below written to 1. MR. MAHESH RAJARAM PATIL & 2. MRS. KSHAMA MAHESH PATIL (hereinafter referred to as the said Purchasers) and stated that the same is free from encumbrances.

My Clients state that they do not hold earlier original chain document viz. Articles of Agreement (unregistered) Dt. 11.02.1978 entered into between M/S. CHANDRIKA ESTATE CORPORATION (Builders) AND MR. SAJJANKUMAR MASKARA (Purchaser) as the same is lost and / or misplaced by them.
All Persons/Banks/Institutions having any

claim against or in respect of the said Property more particularly described in the Schedule hereunder written or any part thereof by way of sale, exchange, mortgage equitable or otherwise, gift, trust, inheritance, family arrangement, maintenance, bequest, partnership. possession, lease, sub-lease, tenancy, license, lien, charge, pledge, easement or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to the undersigned in writing with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 7 days from the date hereof.

If no claim is received or made as required hereinabove, it shall be presumed that any such claim in to or on the said Documents Property or any part thereof shall be deemed to have waived for in all intents and purposes and the same shall not be binding on my Clients and that my Clients shall thereafter complete the transaction of sale in respect of the said Property in favour of the said Purchasers

SCHEDULE OF THE PROPERTY Row House No. 18-A, 800 Sq. Ft. i.e. 74.34 Sq. Mtrs. Built-up Area, with attached Garden 221.56 Sq. Mtrs. in the Society known as "Raiwood Park CHS Ltd." situated on the N.A. Land City Survey No. 88 admg. 8092.44 Sq. Mtrs. and City Survey No. 91 admg. 84249.06 Sq. Mtrs. at Revenue Village - Lonavala, Taluka Maval & District Pune, within the Registration District and Sub-District of Lonavala, within the limits of Lonavala Municipal Council

SUPRIYA M. HADKAR

Advocate for Ruchira Prasanna Tendolka & Rupali Swapnil Rajpathak Add: Flat No. B/401, 4th Floor, B Wing, Poonam Acorn, Tirupati Nagar Phase Virar (West), Tal. Vasai, Dist. Palgha Email: supriyahadkar22@gmail.com Place: Mumbai Date: 11.08.2023

युनिव्हा फूड्स लिमिटेड

(पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L55101MH1991PLC063265 दणीकृत कार्यालय : २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रीट, चिराबाजार, काळबादेवी, मुंबई शहर - ४०० ००२, महाराष्ट्र, भारत संपर्क : ०२२-६७४७०३८० वेबसाइट : <u>www.hotelrugby.co.in</u> ई मेल : <u>rugbyhotel@rediffmail.com</u>

अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (आकडेवारी रु. लाखांव) निमाहीअखेर वर्षआखेर							
			तिमाहीअखेर		वर्षअखं		
आ. क.	तपशील	30.06.7073	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	39.03.7		
ж.		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरी		
٤.	परिचालनातून एकूण महसूल २	२.७२	१९.५०	-	१९		
२.	एकूण खर्च	१०.५९	१६.२८	७.६९	४७		
₹.	अपवादात्मक, अतिविशेष बाबी व करपूर्वी परिचालनातून						
	नफा/(तोटा)	(७.८७)	३.२२	(৬.६९)	(२८.		
٧.	अपवादात्मक बाबी	-	-	-			
ч.	अतिविशेष बाबी	_	-	-			
ξ.	अपवादात्मक व अतिविशेष बाबीपश्चात, परंतु करपूर्व						
	सामान्य कामकाजातून नफा/(तोटा)	(७.८७)	3.22	(৬.६९)	(२८.		
७ .	करखर्च	-	-	-			
८.	करपश्चात सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	(७.८७)	3.22	(৬.६९)	(२८.		
۶.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	_	-	-			
₹٥.	एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	_	-	_			
११.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(७.८७)	३.२२	(७.६९)	(२८.		
१२.	प्रदानित समभाग भांडवल						
	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिशेअर)	१,४३२.२८	१,४३२.२८	१,४३२.२८	(१,४३२.		
₹३.	राखीव, गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन						
	राखीव वगळता	-	-	-	(१,४१५.		
38.	उत्पन्न प्रतिशेअर (अतिविशेष बाबीपूर्व व पश्चात)						
	ए) मूलभूत	(०.०५५०)	०.०२२५	(০.০५३७)	(०.१९		
	बी) सौम्यीकृत	(0.0440)	०.०२२५	(०.०५३७)	(०.१९		

≓IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. मागणी सूचना

ठिकाण : हैदराबाद

दिनांकः ११.०८.२०२३

गोरणीकृत कार्यो. : ६ वा मजला, प्लॉट-१५, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुङगाव, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालय**. कार्यालय क.२२०, साई मिडास टच, कमरियल कॉम्पलेक्स, इसरा मजला, नगर-मनगाड रोड-सचेडी, अहमदनगर-४१४००३, १ला मजला, प्लॉट क्र.५०, शिल्पा सोसायटी, न्यू मनिप नगर, मेडप्लस फार्मासी जवळ, बेल्टारोडी रोड, नागपूर-४४००३७,

. हाराष्ट्र, कार्यालय क्र.२०, ३रा मजला, यमुना तरंग कॉम्पलेक्स, राष्ट्रीय महामार्ग क्र.६, विद्या नगर, अकोला-४४४००१, महाराष्ट्र. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(२) अन्वये सूचना ।ालील कर्जदार ज्यांनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (आयएसएफसीएल) कडून कर्ज घेतले आहे त्यांनी आयएसएफसीएल ला त्यांच्या कर्जाचे समतुल्य म हसे (ईएमआय) भरण्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यांचे कर्ज खाते राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले आहे अशी सूचना याद्वारे दिली जाते. कर्जदारांनी आयएसएफसीएल ला स्थावर मालमत्तेची सुरक्षा प्रदान केली आहे, ज्याचे तपरालि खाली वर्णन केले आहेत. केर्जाचा तपशीर आणि तारखेनुसार कर्जदारांनी आयएसएफसीएल ला देय असलेली थकबाकी आणि देय रक्कम देखील येथे खाली दर्शविली आहे. कर्जदारांना तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वा तुचित करण्यात येते की, आयएसएफसीएल चे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीदार, प्रतिभूत धनकोने सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर अँ-ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत खालील कर्जदारांवर कारवाई सुरू केली आहे आणि खाली नमूद केलेल्या या कायद्याच्या तपशिलाखाली सूचना जारी केली. जर खालील कर्जदार त्यांच्या नावावर सूचित केलेल्या थकबाकीची परतफेड नोटीसच्या ६० (साठ) दिवसांत करू शकले नाहीत, तर अधोस्वाक्षरीदार सरफायसी कायद्याच्या कलम १३च्या उप-कलम (४) अंतर्गत प्रेतिभूत ऋणकोला प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक अधिकारांचा वापर करतील, ज्यामध्ये ताब्यात घेण्याच्या अधिकारांचा समावेश आहे आणि तो विकण्याचा अधिकार आहे. सर्वसाधारणपणे जनतेला येथे खाली वर्णन केलेल्या मालमत्तेशी व्यवहार न करण्याचा सह्या दिला जातो.

कर्जदाराचे नाव/जमीनदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधी, कर्ज खाते क्र.	एनपीए दिनांक/ मागणी सूचना	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
श्रीमती कल्याणी बोरूडे, भूहान गरुडकर आणि रोहिदास गरूडकर कर्जे खाते क्र. सीएचएल१००००७२२	05.05.2023/ 20.05.2023	रु. ११३४२८५.८१/- (रुग्ये अकरा लाख चौतीस हजार दोनशे पंच्याऐंशी आणि पैसे एक्याऐंशी फक्त) १०.०६.२०२३ रोजी देय ११.०६.२०२३ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	फ्लॅट क्र.०६, तिसरा मजला, वेणुसुख हाईट्स, सर्व्हे क्र.१४/२/ २ए, नालेगाव, अहमदनगर, महाराष्ट्र. क्षेत्रफळ ३४.८४ ची.मी. वेथील सर्व भाग व खंड. चतुसीमा:- पूर्व- १२ मीटर रस्ता, पश्चिम- फ्लॅट क्र.०५, उत्तर- ६ मीटर रस्ता, दक्षिण- सर्व्हे क्र.१४/२/२बी चा भाग.
श्रीमती सारिका नंदूरकर व संदिप नंदूरकर कर्ज खाते क्र. सीएबएल१००००११२०	०६.०६.२०२३/ २०.०६.२०२३	रु. १२२५८१३.३८/ - (रुपये बारा लाख पंचवीस हजार आठशे तेरा आणि पैसे अडतीस फक्त) १०.०६.२०२३ रोजी देय ११.०६.२०२३ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	प्लॉट क्र.६१, खसरा क्र.१९९,९२४, पीएच क्र.१२-ए, ग्रामपंचावत भोकारा, मौत्रा भोकारा, तहसील व जिल्हा नागपूर, महाराष्ट्रयेथील सर्व भाग व खंड. क्षेत्रफळ १,२०० ची.फू. चतुसीमा:- पूर्व - भूखंड क्र.५८, पश्चिम - २०६ रस्ता, उत्तर- भूखंड क्र.६२, दक्षिण- भूखंड क्र.६०.
श्रीमती अलका विलास पेटकर, विलास पेटकर व विकेश पेटकर कर्ज खाते क्र.एलएपी२०००७५००	•६.•६.२०२३/ २०.•६.२०२३	रु.२०८५६६.१४/- (रुपये तीन लाख आठ हजार पाचरो सहासष्ट आणि पैसे चौदा फक्त) १०.०६.२०२३ रोजी देय ११.०६.२०२२ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	मालमत्ता क्र. १५४, ग्रा.पं. खरप खुर्द, गावठाम, तहसील व जिल्हा अकोला, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड. क्षेत्रफळ २४.३९ ची.मी. चतुसिसा:- पूर्व - प्लॉट क्र.४७, पश्चिम- रस्ता, उत्तर- सर्ल्हिस लेन, दक्षिण- रस्ता.
श्रीमती संगिता राजगुरु व अजय राजगुरु कर्ज खाते क्र. एचएल२००००४९३२	08.80.2020/ 83/09/2023	रु.७२८७९४/- (रुपयेसात लाख अञ्चावीस हजार सातशे चौ न्याण्णव फक्त) १२.०७.२०२३ रोजी देय १३.०७.२०२३ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	मालमत्तेचे बीयिरिंग जीपी भीरड मालमत्ता क्र. २३१ सुमारे ७६. ६७ ची. मीटर (८२९ ची. फुट), माळले भीरड, जी. पी. भीराड ता. व जिल्हा - अकोला या मयदित वसलेले येथील जागेचे सर्च भाग व खंड. चतुरिसमा: पूर्व - सिंधुताई वानखंडे यांची जमीन, पश्चिम- प्रभा पाटील यांची जमीन, उत्तर रस्ता, दक्षिण-माक्की.

CÁPRI GLOBAL CAPITAL LIMITED

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ नोंदणीकृत कार्यात्वयः ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ मुंबई–४०००१३. दूरः:९५-२२-४३५४८२०, फॅक्सः९५-२२-४०८८८५६० ई–मेल:complaiance@capriglobal.in, वेबसाईट:www.capriglobal.in

हर्ष वर्धन बर्स्स

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ००१०२९४१

<u>२९वी</u> वार्षिक सर्वसाधारण सभा व ई–वोटिंग माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड** (सीजीसीएल/कंपनी) च्य २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा.(भाग्रवे) एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ , ठॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल साधने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाने त्यांच्या सर्वसाधारण परिपत्र क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२

२०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर २०२१ , ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (थापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे आवश्यक कलम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस्) कापदा) प जायर्क्य करान जाना क्या (तिम्हान जाय्यानास्त जञ्ज ।उस्तानाः सिकास्ट्रित् युरोग्नास २०१५ (सेबी लिस्टींग रेयुलेशान्स) च्या तरतुरीनुसार च्या सदस्यांचे ई-मेल निबंधक भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंद आहेत त्यांना **दिनांक बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३** व भागहस्तातर प्रांताच्या योच्याकड नाद आहत त्याना दिनाक बुधवार, ९ आगस्ट, २०२१ राजी विताय वर्ष २०२२ -२२ करिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय अहत्वालासह वार्षिक अहवाल व २९व्या एजीएमची सूचना कंपनीने पाठविली आहे. वार्षिक अहवाल व एजीएम सूचना कंपनीच्या www.capriglobal.in, स्टॉक एक्सचेचेत्रसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेच ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

एजीएममध्ये नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सदस्यांना एनएसडीएलच्या रिमोट ई-वोटिंग (रिमोट ई-वोटिंग) सुविधा कंपनीने दिली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा देण्यात आली आहे. एजीएमपुर्वी/एजीएम द्रस्यान ई-बोटिंगची प्रक्रिया एजीएम सुबनेत नमुद आहेत. एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत दस्तावेज <u>www.capriglobal.in</u> वर उपलब्ध

रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड र १८०३ च । नाच १८६ वेळावळा युवाराज्याना जाान वाचा (तिरिट्टा) जान्दासरस्य जन्द डिस्क्लोजर रिक्रायर्मेटस्) प्रजुलेशन २०१५ चे नियम ४४ नुसार सदस्यांना एनरास्त्रीहरुद्धारे देण्या येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोर्टिंग) २९व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांक त्यांचे मत देण्याची मुविधा दिलेली आहे. शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ (नॉद दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सर्व सदस्यांना एनएसडीएलच्या रिमोट ई-बोटिंग माध्यमातून मत देता येईल. नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३ डिपाझिटरीद्वारे तथार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा

रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. भाष्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाष्रवे समाप्त होईल. तद्नंतर एलआयआयपीएलद्वारे रिमोट ई-बोर्टिंग बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर दिलेर मत त्यास बदलता येणार नाही.

रिमोट ई-बोटिंगने ज्यांनी त्यांचे मत दिलेले नाही परंतु व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना एजीएम दरम्यान (अध्यक्षांच्या सुचनेवर ई-बोटिंगकरिता खिडकी सुरू केली जाईल) ई-बोटिंगने त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यास पात्र सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत दिले असल्यास त्यांना सभेत मत देत

इमेंट स्वरुपात वैयक्तीक भागधारकांकारेता कोणत्याही तांत्रिक अडचणी लॉगइनबाबत । एनएसडीएल व सीडीएसएलमार्फत असतील त्याकारेता खालीलप्रमाणे हेल्पडेस्क असेल

. 2.2.00.20	a diducate a mondate in a summer continuo accordante de local servicio				
लॉगइन प्रकार	हेल्पडेस्क तपशील				
एनएसडीएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारक	लॉगइनबाबत तांत्रिक समस्या असणाऱ्या सदस्यांन <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल किंवा टोल फ्री क १८००१०२०९९० व १८००२२४४३० वर एनएसडीएल हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.				
सीडीएसएलसह डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारक	लॉगइनबाबत तांत्रिक समस्या असणाऱ्या सदस्यांनी प्रतिभूती धारण <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल किंवा संपर्क १८०० २२ ५५ ३३ वर सीडीएसएल हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.				

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३ रोजी वितरीत २९व्या एजीएम सूचनेत नमृद आहे.

. संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता प्रत्येकी रु.२/- दर्शनी मुल्य रु.०.५० (२५%) प्रती समभाग लाभांश भागधारकांना देण्याचे शिफारस केले आहे. तदनुसार ज लाभांश घोषित झाल्यास ३० सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीची सदस्य नोंद पुस्तकात ज्या भागधारकांची नावे नुमद आहेत त्यांना १६ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा तद्नंतर दिले जाईल आणि लागू असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंतर डिपॉझिटरीद्वारे दिलेले १६ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभार्थी

नंशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाऊस (एनएसीएच) मार्फत विद्युत पद्धतीने थेट लाभांश जम करण्याकरिता भागधारकांना सुविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्य भागधारकांना आणि विद्युत पद्धतीची सुविधा घेण्यास इच्छुक भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असण भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे

आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट) वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पः एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने गण्धारकांना देय लाभांशामधून स्रोताकरिता कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत त्यांची प्रक्रियाबाबत योग्य पशिलाकरिता २७व्या एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

एमसीएद्वारा वितरीत दिनांक ५ मे, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० नुसार जर कंपनीने सदस्याचे अद्यायावत बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने कोणत्याही भागधारकास लाभांश देण्यास असमर्थता दर्शविल्यास टपाल सेवा नियमित सुरू झाल्यानंतर अशा गधारकांना टपालाने डिव्हींडन्ट वॉरंट/धनादेश पाठवतील

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित

यशेष भट्ट कंपनी सचिव

InCred

InCred Financial Services Limited (Erstwhile known as KKR India Financial Services Ltd)

ांदणीकृत कार्यालय पत्ता: युनिट क्र.१२०३, १२वा मजला, बी विंग, दी कॅपिटल, प्लॉट क्र.सी-७०, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत (हा कायदा) तिस्तुर्धात इंटरेस्ट (अंमलबनावणी) नियम, २००२ (नियम) च्या नियम ३(१) सह वाचला आहे. सदर कायाच्या कलम १३(१) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून सदर नियम ३ च्या नियम ३ सह वाचले आहे, अधिकृत अधिकान्याने सदर कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत कर्जदार/सह-कर्जदार यांना बोलावून मागणी सूचना जारी केल्या आहेत. कर्जदार यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनेमध्ये नमूद केलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करणे. वरील संबंधात, याद्वारे सर्व कर्जदार/सह कर्जदार यांना ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत, खाली नमूद केलेल्या रकमेसह, मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे. पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेला देय असलेल्या कर्जदाराच्या रकमेचा तपशील आणि कर्जाच्या रकमेच्या परतफेडीसाठी ऑफर

कर्ज करारनामा क्र. व	मागणी सूचना दिनाक	स्थावर मालमत्तेचे तपशील (जगम मालमत्ता)
कर्जदाराचे नाव	व रक्कम	
एलएनएमयुएम२८५२२-	०७ ऑगस्ट, २०२३	१. सर्व हक्क, शीर्षक, स्वारस्ये, लाभ, दावे आणि मागण्या जे काही, वर्तमान आणि
२३५७४७०७०	०४ ऑगस्ट, २०२३ रोजी कर्ज करारनामा	भविष्यकाळ, किंवा कर्जदार, जंगम मालमत्तेसाठी किंवा संदर्भात. २. सर्व हक्क, शीर्षक,
४बी नेटवर्क्स प्रायव्हेट	क्र.एलएनएमयुएम२८५२२-२३५७४७०७० करिता	स्वारस्ये, लाभ, दावे आणि मागण्या जे जे काही, वर्तमान आणि भविष्यकाळ, किंवा
लिमिटेड	देय रु.४,५८,१२,४८२/- (रुपये चार कोटी	कर्जदार, परत करण्यायोग्य, यांच्यासाठी किंवा संदर्भात. ३. सर्व हक्क, शीर्षक, स्वारस्ये,
	अट्ठावन्न लाख बारा हजार चारशे ब्याऐंशी फक्त)	लाभ, दावे आणि मागणी जे काही, वर्तमान आणि भविष्यकाळ किंवा कर्जदार,
		स्थावर मालमत्तेसाठी किंवा संदर्भात.

जर उक्त कर्जदार वरीलप्रमाणे **इनक्रेड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता**ला पेमेंट करण्यात अयशस्वी ठरले, तर **आयएफएसएल** वरील सुरक्षित मालमत्तेविरुद्ध उक्त कायद्याच्या कलम १३(२)/१३(४) आणि लागू नियमांनुसार, पूर्णपणे पक्षांच्या जोखीम, खर्च आणि परिणामांवर कारवाई करू शकते सही/-प्राधिकृत अधिकारी इनक्रेड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरित ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र दिनांक: ११.०८.२०२३

HITECH

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. दुर.क्र.:+९१२२ ४००१६५००/ २४८१६५००

वेबसाईट:www.hitechgroup.com ई-मेल:investor.help@hitechgroup.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

आ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५०३७.६१	१२८४९.४१	१४८३९.३७	५५८६७.४२
2	कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	१०२७.१३	७३७.२९	८४९.२५	३३५५.५२
3	अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा)	-	३८०.६१	-	३८०.६१
γ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१०२७.१३	१११७.९०	८४९.२५	३७३६.१३
ч	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७६८.१७	८८२.३६	६३४.०७	२८३२.९२
ξ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	১০.१৩৬	८७४.४३	\$6.50	२७९७.६१
હ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७	१७१७.५७
L	राखीव (ताळेबंद पत्रकानुसार पुनमूल्याँकित राखीव वगळून)				२२६०३.४४
٩	उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.१०/-प्रत्येकी)				
	१. मूळ	8.89	4.88	३.६९	१६.४९
	२. सौमिकृत	8.89	4.88	३.६९	१६.४९

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (http://www.hitechgroup.com) वेबसाईटवर आणि बीएसईच्या (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटव उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (सुधारित) अंतर्गत विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस नुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत.

 अपवादात्मक बाब ((अधिभार)/जमा) चे तपशील खालीलप्रमाणे: (रु.लाखात)

तपाशल	सपलला	सपलला	सपलला	सपलल
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०६.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
	राजागराकृत	Continuent	राजागरावृत्त	CT CHT TI CIQUA
जिमनीचे अनिवार्य प्राप्तीकरणा अंतर्गत स्विकृत नुकसान भरपाई	-	३८०.६१	-	३८०.६१
एकूण	-	३८०.६१	-	३८०.६१
वित्तीय वर्षादरम्यान कंपनीला कायद्या अंतर्गत जिमनीचे अनिवार्य प्राप्तीकरणाकरि	ता भरपाई म्हणन	सरासरी रु.४८५.५	९७ लाख हे जमीन	ग्राप्ती, पर्नवसन

व पुर्नतजवीज कायदा २०१३ (कायदा) मधील पारदर्शकता व योग्य भरपाई अधिकारा अंतर्गत जमीन प्राप्ती, पुर्नवसन व पुर्नतजवीज प्राधिकरण, डी ॲण्ड एन.एच. सिल्वासाकडून आदेश प्राप्त झाले, ज्यामध्ये रु.३१.१० लाखांचा व्याज समाविष्ट आहे.

रु.३८०.६१ लाखांचे अपवादात्मक बाब हे विक्रीकरिता धारण मालमत्तेचे मुल्य संबंधी भरपाई रक्कम (व्याजाच्या निव्वळ) च्या मर्यादेत रक्कम प्रस्तृत करते सामाजिक सुरक्षा साकेंतांक, २०२० (कोड) कर्मचारी लाभार्थ संदर्भात रोजगार व रोजगार नंतर लाभ हे सप्टेंबर, २०२० मध्ये राष्ट्रपती अनुमतीनुसा स्विकारण्यात आले. भारताच्या राजपत्रात प्रकाशित कोड हे आजच्या तारखेला प्रभावात आणण्यात आले जे सचित केलेले नाही. कंपनीकडन कोडचा प्रभाव दिला जाईल जेव्हा ते प्रभावात येईल आणि ज्यावेळी कोड अंमलबजावणी होईल त्यावेळी कालावधीकरिता कोणताही संबंधित प्रभाव नोंद केला

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१० प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.१.०० प्रती भागाचे अंतिम लाभांश ८ जुलै, २०२३ रोजी झालेल्य वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकाद्वारे मान्य करण्यात आले होते ते १३ जुलै, २०२३ रोजी देण्यात आले

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्ष संदर्भात लेखापरिक्षेत आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीत पर्यंत प्रकाशित वर्ष ते आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता मालव दानी व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:0११८४३३६